

महाराष्ट्र विधानसभा

दिवसाच्या कामकाजाचा क्रम
मंगळवार, दिनांक २ ऑगस्ट, २०१६
(सकाळी १०.०० ते १०.४५ वाजेपर्यंत)

(दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक १ ते ५)

- (१) सर्वश्री संग्राम थोपटे, विजय वडेद्वीवार, हर्षवर्धन सपकाळ, अमिन पटेल, अस्लम शेख मो.आरिफ नसीम खान, प्रा.वीरेंद्र जगताप, श्री. एकनाथराव खडसे-पाटील, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उद्योग मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"राज्यातील पिंपरी-चिंचवड, धुळे व जळगांव येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) १२०० हेक्टर जमिनीपैकी १०% खुले क्षेत्र म्हणून मोकळी जागा आणि ५% जागा सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असून या आरक्षित क्षेत्रावर उद्याने, खेळाचे मैदाने व सांस्कृतिक भवन आदी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही या सर्व बाबीकडे पिंपरी चिंचवड औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्णपणे करण्यात आलेले दूर्लक्ष, ही आरक्षण विक्रीत करण्यासाठी ६४ भूखंड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आलेली असणे, या ६४ भूखंडांपैकी ७०% भूखंडावर अतिक्रमण करून बळकवण्यात आलेले भूखंड, सुविधा क्षेत्रासाठी राखीव १५० एकर जमिनीचे ४०४ भूखंड तयार करून त्याची परस्पर अनधिकृतरीत्या केलेली विक्री, त्या जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ४ लाख ४८ हजार ७६ चौरस मिटर इतक्या क्षेत्राचीच माहिती (रेकॉर्ड) औद्योगिक विकास महामंडळाकडे उपलब्ध असून ११२ भूखंडाची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसणे, चिंचवड येथील मोहननगर भागातील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर बांधले गेलेले बहूमजली हॉटेल, एका भूखंडावर कारखाण्याचे आरक्षण असतांनाही तेथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय महाविद्यालय, प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली भूखंड नावावर करून कोट्यवधी रुपयांचा करण्यात आलेला गैरव्यवहार, या सर्व बेकायदेशीरपणे केलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्यात सहभागी असलेल्या महापालिका व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मा. मुख्यमंत्र्यांकडे दि. २३ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली मागणी, तसेच अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुविधा क्षेत्रासाठीच्या १०४ भूखंडाची अनधिकृतपणे परस्पर विक्री केलेले भूखंड, दि. १५ जून, २०१६ रोजीच्या न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात घेतल्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड येथील भूखंड पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ताब्यात घेण्याची होत असलेली मागणी, राज्यामध्ये अशा प्रकारे नियमबाह्य वापरात असलेले भूखंड परत घेण्याची आवश्यकता याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची उपाययोजना."

- (२) सर्वश्री संदीप नाईक, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, पांडुरंग बरोरा, सुरेश लाड, किसन कथोरे, अमिन पटेल, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री विजय वडेद्वीवार, अस्लम शेख, मो.आरिफ नसीम खान, प्रा.वीरेंद्र जगताप, श्री हसन मुश्रीफ, श्रीमती मंदा म्हात्रे श्री.अबू आजमी, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"नवी मुंबई येथील दिघा परिसरातील ९६ इमारती अनधिकृत ठरवून ती निष्कासित करण्याच्या माहे, सप्टेंबर, ऑक्टोबर २०१५ मध्ये दिघावासियांना देण्यात आलेली नोटिस, त्यामुळे सुमारे २५ ते ३० हजार रहिवाशांचे संसार उघड्यावर पडण्याची निर्माण झालेली भिती, हे सर्व नागरिक अत्यल्प उत्पन्न गटातील असून त्यांना संरक्षण मिळावे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री यांना दिलेली लेखी निवेदने, दिघ्यातील जमिनी गुरचरण असल्याचे स्पष्ट करून त्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावे असून दिघावासियांबाबत लवकरच मा. उच्च न्यायालयात धोरण सादर करण्याचे शासनाने दिलेले आश्वासन, सदर धोरणात उणीवा असल्याने मा. उच्च न्यायालयाने बांधकामावरील कारवाईस दोन-तीन वेळा दिलेली स्थगिती व आता बांधकाम निष्कासित करण्याचे दिलेले आदेश, रहिवाशांनी मा. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याने सदर आदेशाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.३१ जुलै, २०१६ पर्यंत कारवाईस दिलेली स्थगिती, मुंबईतील उच्चभ्रू कॅम्पाकोला इमारतीतील रहिवाशांना संरक्षण देण्याबाबत शासनाने बजावलेली ठाम भूमिका, याउलट दिघावासियांबाबत शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, यामुळे संतप्त दिघावासियांनी अनेकवेळा केलेली निदर्शने, निष्काषणाच्या कारवाईस अवघे दहा ते बारा दिवस उरलेले असतांना दिघावासियांना न्याय देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारे स्वयंस्पष्ट धोरण मा. सर्वोच्च न्यायालयास सादर करून त्यास ३१ जुलै, २०१६ पूर्वी मा. उच्च न्यायालयाची संमती घेण्याची आवश्यकता याप्रकरणी शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची भूमिका."

- (३) सर्वश्री भारत भालके, जयकुमार गोरे, संग्राम थोपटे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"पंढरपूर (जि.सोलापूर) नगरपरिषदेने शहरातील मानवी विष्टा (मैला) उचलण्यासाठी गुजरातमधून आणलेल्या मैला सफाई कर्मचाऱ्यांना सर्व्हे नं. ३६४४/अ/१ या जागेवर राहण्याची केलेली व्यवस्था, हे सफाई कामगार त्यांना बांधून दिलेल्या ५६ पक्क्या घरांमध्ये मागील १३५ वर्षांहून अधिक काळापासून राहत असणे, यामुळे गुजरात येथील त्यांची घरे व जमीनी यांच्यापासून ते वंचित राहणे, मैला सफाई कामगारांची एकूण २१३ कुटुंबे असून देशभरातून येणाऱ्या लाखो वारकरी व नागरिकांची मानवी विष्टा (मैला) उचलण्याचे काम पंढरपूर नगरपरिषद त्यांच्याकडून करून घेत असणे, या सफाई कामगारांच्या कुटुंबियांपैकी कांही सेवानिवृत्त झाल्याचे आढळून येणे, सेवानिवृत्त झालेल्यांनी ३५ वर्षांपासून अधिक काळ नगरपालिकेमध्ये सेवा करणे, तसेच त्यांच्या वेतनातून घर जागा, भाडेभत्ता नगरपालिकेकडून वेळोवेळी वसुल करण्यात येणे, मा.उच्च न्यायालयाने आदेश देऊनही मेहतर समाजाला राहती घरे मालकी हक्कांनी देण्यात न येणे, यामुळे या समाजात निर्माण झालेला तीव्र असंतोष, परिणामी संबंधीत शासन निर्णय व मा.उच्च

न्यायालयाच्या आदेशानुसार या सफाई कामगारांना त्यांची राहती घरे मालकी हक्कांनी देण्याबाबत शासनाने तातडीची करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (४) सर्वश्री समीर मेघे, सुधाकर देशमुख, डॉ.आशिष देशमुख, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उद्योग मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"बुटीबोरी ता.हिंगणा, जि.नागपूर या औद्योगिक वसाहतीकरीता मौजा वटेघाट, रुईखोरी, गंगापूर, मांडवा, उमरी, खापा, सकळी, पोही, रेंगापार, बिडगणेशपुर, आमगाव, टेंभरी, गणेशपुर, खैरी, किरमीटी व भास्कर या गावांमधील शेतजमिनीचे करण्यात आलेले भुसंपादन, या भुसंपादनाचा आर्थिक मोबदला समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी अनुक्रमे विशेष भु-अर्जन अधिकारी, नागपूर आणि मा. उच्च न्यायालय, मुंबई नागपूर खंडपीठ यांचेकडे दाखल केलेली प्रकरणे, शेतकऱ्यांचा सदर दावा मा. उच्च न्यायालयाने मान्य करून वाढीव मोबदला देण्याचे आदेश देऊनही शेतकऱ्यांना देय असलेला वाढीव मोबदल्यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अद्यापी जिल्हास्तरावर उपलब्ध करून देण्यात न येणे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेला असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (५) श्री.दिपक चव्हाण, डॉ.जितेंद्र आव्हाड, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उर्जा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे हेलपाटे मारावे लागत असणे, सध्या जिल्ह्यात गत वर्षातील ८,९६२ कृषी पंपाची प्रलंबित असलेली वीज जोडणी, त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत झालेली वाढ, जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये कृषी पंप विद्युत जोडणीसाठी सुमारे १४,६३६ शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जापैकी केवळ ५,६७४ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिलेली असणे, उर्वरित शेतकरी आजही वीज जोडणीच्या प्रतिक्षेत असणे, अनामत रक्कम भरूनही वीज जोडणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेले संतापाचे वातावरण, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (६) सर्वश्री सुरेश हाळवणकर, शेख आसिफ शेख रशीद, राधाकृष्ण विखे-पाटील, कुणाल पाटील, अमित झनक, श्रीमती प्रणिती शिंदे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे वस्त्रोद्योग मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"महाराष्ट्र राज्य हे वस्त्रोद्योगात अग्रेसर राज्य असून येथे देशातील ५०% म्हणजेच १२.५० लाख यंत्रमाग असणे, यंत्रमाग उद्योगाद्वारे कृषी खालोखाल सर्वाधिक होणारी रोजगार निर्मिती राज्यातील इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव, विटा, धुळे, माधवनगर, मोमीनपुरा आदी भागात विकेंद्रीत स्वरूपात चालविला जात असलेला यंत्रमाग उद्योग असणे, या उद्योगावर राज्यातील लाखो कुटुंबाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेला उदरनिर्वाह, उद्योजकांनी मोठ्याप्रमाणात बँका तसेच वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतले असून दुष्काळ व मंदीमुळे अडचणीत आलेला यंत्रमाग उद्योग उत्पादित मालाला उठाव नसल्यामुळे या लघुउद्योजकांना

भरमसाठ व्याजाचा भरणा करावा लागत असणे, तसेच विज, मजुरी व कच्चा मालाचे भाव सतत वाढत असल्यामुळे यंत्रमागधारकांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत असल्यामुळे इचलकरंजी येथील यंत्रमागधारकाने दिनांक २५ जुलै, २०१६ रोजी केलेली आत्महत्या, त्यामुळे प्रति यंत्रमाग ५ हजार रुपये अनुदान, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत वीमा देण्याची होत असलेली मागणी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) सोमवार, दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजीची तारांकित प्रश्नोत्तरांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री : (क) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ मधील कलम २ च्या खंड (द) व कलम ३ च्या पोट-कलम (१) व (२) अन्वये अधिसूचना क्रमांक एमआयएससी-२०१५/प्र.क्र.२५२/ तांशि-४, दिनांक १६ जून, २०१५ अनुसार अनुसूचीच्या स्तंभ (२) व (३) मध्ये व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच त्यासाठीच्या प्रवेशासाठी व पात्रतेसाठीच्या अटी व शर्ती प्रसिध्द केलेली अधिसूचना क्रमांक बीएड ४६१५/ प्र.क्र. २१०/ मशि-२, दिनांकित २१ जानेवारी, २०१६ तसेच महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) (पुढील अडचणी दूर करणे) आदेश, २०१६ या विषयावरील आदेश क्रमांक शुल्क-२०१२/ प्र.क्र. १८३/ १२/मशि-२, दिनांकित २१ जानेवारी, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

(ख) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक विधी पदवी पाठ्यक्रमांना द्यावयाच्या प्रवेशाचे विनियमन), नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक सीईटी.२०१६/प्र.क्र.२४३/ मशि-२, दिनांकित २ एप्रिल, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

- (ग) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर शिक्षक प्रशिक्षण अध्ययनक्रमांना (बी.एड.,बी.पी.एड., एम.एड.,एम. पी. एड.) द्यावयाच्या प्रवेशाचे विनियमन), नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक बी.एड.-४६१६/ प्र.क्र.१/मशि-२, दिनांकित ६ मे, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.
- (२) **ग्रामविकास मंत्री** : (क) सन २०१३-१४ चा महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांच्या लेख्यांवरील त्रैचाळीसावा लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) सन २०१४-२०१५ चे ठाणे/ रायगड/ रत्नागिरी/ सिंधुदुर्ग/ पालघर/ नाशिक/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/ सातारा/ सांगली/ सोलापूर/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ जालना/ परभणी/ हिंगोली/ बीड/ नांदेड/ उस्मानाबाद/ लातूर/ अमरावती/ अकोला/ वाशिम/ बुलढाणा/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर व गडचिरोली या ३४ जिल्हा परिषदांचे वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (३) **आदिवासी विकास मंत्री** : महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक एसटीसी २०१६/ प्र. क्र. १०५/ का. १०, दिनांकित ३० जून, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.
- (४) **उद्योग मंत्री** : (क) मा.राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान दिनांक १७ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या आश्वासनानुसार “मेक इन इंडिया” सप्ताहात विविध क्षेत्रातील कंपन्यांनी शासनासमवेत केलेल्या सामंजस्य कराराबाबतच्या माहितीचे विवरण सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सन २०११-२०१२ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (५) **कृषि मंत्री** : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचा २०११-२०१२, २०१२-२०१३, २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षांचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

- (६) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सन २०१२-२०१३ या वर्षाचा वार्षिक अहवाल, वार्षिक लेखे आणि लेखापरिक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (७) रोजगार हमी मंत्री : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र व राज्य रोजगार हमी योजना यांचा सन २०१५-२०१६ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (८) मत्स्यव्यवसाय मंत्री : महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादितचा सन २०१०-२०११ या वर्षाचा एकोणचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

- तीन : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तिसरा अहवाल सादर करणे.
- चार : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम १७ अन्वये).
- पाच : औचित्याचे मुद्दे.
- सहा : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २६ जुलै, २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु राखून ठेवण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्रमांक १)

- (१) सर्वश्री प्रकाश अब्दिकर, सत्यजित पाटील, शंभूराज देसाई, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, राजाभाऊ वाजे, वैभव नाईक, श्री.किशोर पाटील, डॉ सुजित मिणचेकर, डॉ राहुल पाटील, अॅड. राहुल कुल, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यात २.४३ लाख कि.मी लांबीचे रस्ते असून त्यापैकी ७५ टक्के रस्ते ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग असणे, बहुतेक रस्त्यांची अवस्था दयनीय असून ते वाहतूकीस असुरक्षित असणे, या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी व नुतनीकरणासाठी शासनामार्फत दिलेला अत्यल्प निधी, मा.मुख्यमंत्री सडक योजनेतून देण्यात येणाऱ्या निधीसाठी मानवी विकास निर्देशकांची घालण्यात आलेली अट, त्यामुळे ग्रामीण व इतर नादुरूस्त रस्त्यांसाठी मा.मुख्यमंत्री सडक योजनेतर्गत रस्त्यांसाठी लावण्यात आलेली मानवी विकास निर्देशकाची (एचडीआय) अट रद्द करण्याची तसेच रस्त्यांच्या एकूण लांबीच्या प्रमाणात रस्ते डांबरीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता, जिल्हा नियोजन मंडळ (डीपीडीसी) या राज्यस्तरीय रस्ते दुरूस्ती कार्यक्रमाच्या निधीत भरीव वाढ करण्याची असणारी आवश्यकता, जिल्हा नियोजन मंडळातील रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी स्वतंत्र लेखा शिर्ष निर्माण करण्याची गरज, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची दुरूस्ती-देखभाल यासाठी केलेली अत्यंत कमी निधीची तरतूद, जिल्हा परिषदेकडील रस्ते

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची अत्यंत मंद गतीने सुरु असलेली कार्यवाही, सदर हस्तांतरणाच्या कामास गती देण्याची आवश्यकता, डोंगरी विकास योजनेतर्गत निधीमध्ये वाढ केलेली नसणे, सदरहू योजनेच्या निधीत वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधीनी वारंवार शासनाचे लक्ष वेधूनही त्याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, या सर्व प्रकारची तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता, शासनाने यासंदर्भात करावयाची कार्यवाही, याबाबत शासनाची भूमिका व प्रतिक्रिया."

(२) **श्रीमती ज्योती कलानी, श्री गणपत गायकवाड, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"उल्हासनगर जि.ठाणे येथे कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे दोन वेळा रुंदीकरण होऊन सदर रस्ता १०० फुट रुंदीचा करण्याची मागणी होवूनही योग्य सर्वेक्षण झालेले नसणे, सदर महामार्गावर सिंधी समाजाचे वास्तव्य असून सर्वांना अवघे १३ चौ.कि.मी. जागेत दाटीवाटीने राहण्यास जागा मिळालेल्या असणे, दोन वेळा झालेल्या रुंदीकरणात व्यापाऱ्यांची दुकाने व घरांच्या जागा मोठ्या प्रमाणात संपादीत केल्यामुळे व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने १०० फुट ऐवजी ८० फुट रुंदीचा प्रस्ताव सादर करूनही १०० फुट रुंदीकरणाकरिता माहे डिसेंबर, २०१५ पासून रस्त्याच्या खोदकामास व इमारती पाडण्यास झालेली सुरुवात, सदर रस्ता रुंदीकरणामुळे सुमारे ८०० दुकाने अंशतः व २५५ दुकाने संपूर्ण बाधित होऊन सुमारे २५० कुटुंबाचे निवासस्थान रस्ता रुंदीकरणात जाणे, परिणामी येथील उद्योग व व्यवसाय संपुष्टात येणे, रुंदीकरणामध्ये दुकाने व निवासस्थान गेलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची व संक्रमण शिबीराची अद्यापही व्यवस्था केलेली नसणे, बाधित व्यापाऱ्यांनी पुनर्वसनाकरिता इंदिरा गांधी भाजी मार्केट जागेची मागणी उल्हासनगर महानगरपालिका, जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडून करूनही त्याकडे संबंधितांनी केलेले दुर्लक्ष, निवास व रोजगार जाण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष, त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून बाधित व्यापारी व नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(३) **श्री.अनिल गोटे, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"साक्री (जिल्हा धुळे), येथील चिंतामणी फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेने कुठलाही अधिकृत परवाना न घेता बेकायदेशीररित्या बँकिंग व्यवसाय करून सामान्य जनतेची केलेली फसवणुक, बँकींग व्यवसायाच्या नावाखाली जनतेकडून गोळा केलेल्या ठेवी, चिंतामणी फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेच्या खात्यातून संस्थेचे पदाधिकारी, चेअरमन इत्यादींनी कोट्यवधीच्या रक्कमा परस्पर काढून घेणे, यामुळे ठेवींची मुदत पूर्ण होऊन सुध्दा ठेवीदारांनी गुंतवणुक केलेली रक्कम परत न मिळणे, याविरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असणे, संशयित आरोपी पोलीसांना न सापडता मुक्तपणे फिरत असून शासकीय सेवेत उपस्थित असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुध्दा पोलीसांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे शेतकरी व ठेवीदारांमध्ये शासनाच्या विरुद्ध निर्माण झालेली अविश्वासाची भावना, त्यावर शासनाने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."

- (४) श्री. बच्चू कडू, डॉ. अनिल बोंडे, सर्वश्री विनायकराव जाधव-पाटील, महेश लांडगे, मोहन फड, शिरीषदादा चौधरी, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पोलीस यंत्रणेकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधित दारू, गुटखा, जुगार या अवैध धंद्यांना असलेले पोलिस संरक्षण, चांदूर बाजार येथून कत्तलीकरीता भाकड जनावरांची खाजगी ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध वाहतूक, दिनांक २० जुलै, २०१६ रोजी गार्याची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने एकाच दिवशी केलेले ३५ अपघात त्यामध्ये एका ६ वर्षाच्या मुलासह त्याची आई मृत्युमुखी पडणे, या प्रकरणास कारणीभूत असलेले पोलीस अधीक्षक यांना शासनाकडून तर पोलीस अधिकांकडून ठाणेदार, चांदूर बाजार यांना मिळणारे अभय यामुळे निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेकारिता त्यांच्या निलंबनाची केलेली मागणी, ठाणेदार यांनी आमदार व स्थानिक प्रतिनिधी यांची मा. न्यायालयाला जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी पुरविलेली, माहिती अमरावती मध्ये अवैध धंदे, गुडांना अभय तर सामाजिक कार्यकर्त्यांना तडीपार करून पोलीस अधीक्षक यांचेकडून चालू असलेला मनमानी कारभार तातडीने थांबविण्याची असलेली गरज, जिल्ह्यातील अवैध धंदे, व वाहतूकीस आळा बसावा यासाठी पुकारण्यात आलेल्या "बंद" मुळे निर्माण झालेली परिस्थिती याबाबत पोलिस अधीक्षक, अमरावती यांच्या विरोधात दिनांक २९ जुलै, २०१६ रोजी पोलीस महासंचालक मुंबई कार्यालयासमोर अन्नत्याग करून आंदोलनाचा दिलेला इशारा, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही आणि प्रतिक्रिया."

- (५) सर्वश्री.गोपालदास अग्रवाल, सुनिल केदार, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, अॅड. यशोमती ठाकूर, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पुनर्वसन व मदत कार्य मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"गोंदिया जिल्ह्यामध्ये दिनांक २१ मे, २०१६ रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे झालेले नुकसान, चक्रीवादळामुळे विशेष करून मोठ्या प्रमाणात घरांची झालेली पडझड नुकसानी संदर्भात आढावा घेऊन प्रचलित धोरणाव्यतिरिक्त वाढीव मदत करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मा.मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेले निवेदन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकरिता जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडून दिनांक १ जून, २०१६ रोजीच्या पत्रान्वये प्रचलित नियमानुसार अंदाजे रूपये ३ कोटी निधीची शासनास करण्यात आलेली मागणी, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडून माहे २३ जून, २०१६ रोजीच्या पत्रान्वये पुनःश्च शासनाकडे करण्यात आलेली निधीची मागणी, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तसेच जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडून चक्रीवादळामुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्याबाबत वारंवार मागणी करूनही शासनामार्फत अद्यापही नुकसान भरपाई देण्यात न येणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया."

- (६) डॉ.सतीश पाटील, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शालेय शिक्षण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांच्या मान्यतेसाठी शासनाने गुगल सर्वेक्षण करणे, बृहत आराखड्यानुसार दिनांक १५ जून, २०१६ शाळा सुरु करण्यासाठी सुमारे १४४ व ७८ असे एकूण २२२ संस्थांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव, संस्थांकडून मागविण्यात आलेल्या १५ लक्ष रुपयांच्या मुदत ठेवी, सदर प्रस्ताव मान्य करण्यास विलंब होत असल्याने संस्था चालकांनी न्यायालयात दाद मागितली असता मा. उच्च न्यायालयाने सदर शाळा तात्काळ सुरु करण्याचे आदेश देऊनसुद्धा अद्यापही शाळांना मान्यता देण्यात न येणे, यासंदर्भात शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून सुद्धा सदर शाळांचे मंजुरीस्तव प्रस्ताव प्रलंबित असणे, त्यामुळे संस्था चालकांत पसरलेला तीव्र असंतोष, तसेच विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान, याबाबत सदर शाळांना त्वरित मान्यता देण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

सात : शासकीय विधेयके :

- (अ) पुरःस्थापनार्थ :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३८ — महाराष्ट्र निरसन विधेयक, २०१६.

- (ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अमीन पटेल, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव पिचड, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

- (ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन

दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) **सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २८ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६.**

- (ख) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, प्रा.वीरेंद्र जगताप, श्री.विजय वडेड्डीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २८ - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (३) (क) **सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६.**

- (ख) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री राहूल बोंद्रे, शेख आसफि शेख रशीद, अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.पृथ्वीराज चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

-
- (क) विधानसभेने संमत केलेले विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १४१(१) अन्वये सभागृहाने पुन्हा संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३ - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०१६.

-
- (ड) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३७ - महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०१६.

- (ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, प्रा.वीरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३७ - महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३७ - महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३७ - महाराष्ट्र महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

आठ : सर्वश्री. प्रशांत बंब, राजेश क्षीरसागर, राजेन्द्र पाटणी, सुनिल प्रभू, डॉ. अनिल बोंडे, सर्वश्री. शंभुराज देसाई, अनिल गोटे, राजाभाऊ वाजे, संतोष दानवे, किशोर पाटील, प्रा. संगिता ठोंबरे, सर्वश्री. मनोहर भोईर, सुरेश हाळवणकर, डॉ. राहुल पाटील, सर्वश्री. शिवाजीराव नाईक, संजय भेगडे, डॉ.देवराव होळी, डॉ.संजय रायमुलकर, सर्वश्री.उन्मेश पाटील, कृष्णा खोपडे, प्रकाश आबिटकर, विलास जगताप, राजन साळवी, संजय केळकर, भिमराव तापकीर, डॉ. शशिकांत खेडेकर, सर्वश्री. समीर कुणावार, प्रशांत ठाकूर, किसन कथोरे, संजय सावकारे, अशोक पाटील वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

“राज्यात सुरु असलेली रोजगार हमी योजना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम स्वीकार केली असणे, आपल्या राज्यात सदरहू योजना लोकाभिमुख व विकासाभिमुख झाल्यानंतर अशीच योजना नरेगाच्या माध्यमातून केंद्र शासनाने सर्व देशभरात लागू केली असणे, संबंधित अधिनियमाचा लाभ घेत देशातील विविध राज्यांनी या योजनेतर्गत मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचे निदर्शनास येणे, महाराष्ट्र राज्यात मात्र ही योजना संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास येणे, शेतकरी व मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणाऱ्या या योजनेस शासनाचे काही उच्च पदस्थ अधिकारी, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास येणे, परिणामी अपेक्षेप्रमाणे या योजनेतर्गत कामे होत नसल्याचे निदर्शनास येणे, राज्याच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेस केंद्राकडून निधी उपलब्ध होत असूनही इतर राज्यांच्या तुलनेत तो खर्च होत नसल्याचे निदर्शनास येणे, सन १९९९ ते २०१० या कालावधीत राज्यात सुरु असलेल्या लॉटरीच्या माध्यमातून शासनास अपेक्षित महसूल मिळाला नसल्याची बाब निदर्शनास येणे, त्या कालावधीतील कर व इतर माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे येणे आजही बाकी असल्याचे निदर्शनास येणे, विद्यमान वित्त व नियोजन मंत्र्यांनी कागदविरहीत प्रशासन चालविण्याच्या दृष्टीने सुरु केलेली प्रक्रिया, गतीमान प्रशासनासाठी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता, राज्याच्या डोंगरी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, याबाबत शासनाची भूमिका व करावयाची उपाययोजना ."

नऊ : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम १४ अन्वये) :-

(मंगळवार, दिनांक २६ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात आलेली तथापि, प्रलंबित असलेली अर्धा-तास चर्चेची सूचना- क्रमांक १ व २)

(१) श्री. सुभाष पाटील, वि.स.स.

"कोकणातील सागरी पर्यटनस्थळांचा विकास करण्याबाबत" या विषयावर श्री. वैभव नाईक, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५६९७२ ला दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(२) श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स

"पालघर जिल्ह्यातील मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत" या विषयावर श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ६०३९९ ला दिनांक २० जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(सोमवार, दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या बॅलटद्वारे ठरविण्यात आलेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना क्रमांक ३ व ४)

(३) डॉ. संजय रायमुलकर, वि.स.स

"बुलढाणा जिल्ह्यात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्क वाटपात गैरव्यवहार झाल्याबाबत" या विषयावर डॉ.संजय रायमुलकर व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५४५२८ ला दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(४) श्री. सत्यजीत पाटील-सरुडकर, वि.स.स

"महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ केल्याबाबत" या विषयावर श्री.मुधकरराव चव्हाण व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५६१५७ ला दिनांक २२ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : १ ऑगस्ट, २०१६

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.